



महाराष्ट्र MAHARASHTRA

2024


CS 433606

NOTARY  
NOTED & REGISTERED  
at Serial No 5914/27  
Date 5/12/2027  
THIS DOCUMENT  
Contents .. 9 Pages

TREASURY OFFICE NASHIK  
27 NOV 2024  
STPHC ATO

### सदनिका विक्री करारनामा

सदनिका विक्री करारनामा आज दिनांक ०४ माहे डिसेंबर सन २०२४ वार बुधवार ते दिवशी नाशिक मुक्कामी...



जोडपत्र - २

दस्तावा प्रथम/अनुच्छेद क्रमांक : *dw*

दरत नोंदणी करणार आहेत का ?

नोंदणी होणार असल्यास दुसऱ्या विबंधक कार्यालयचे नाव.

दिल्यावधीचे कार्य

मोबदला रकम

मुद्रांक विहित घेण्याचे नाव *रशोबल . देव . खातया*

दुसऱ्या पक्षकाराचे नाव *श्रीमती अंजलि*

हरते असल्यास त्याचे नाव व पत्ता

मुद्रांक रकम रकम

मुद्रांक विक्री नोंद वही अनु क्रमांक/दिनांक : *922812*

मुद्रांक विहित घेणाऱ्याची सही : *Shu*

दि नाशिक डिस्ट्रीक्ट अॅडव्होकेट्स

फ्लॅटिपरपञ्च को-ऑप.सोसायटी लि. नाशिक.

एन.एस.के./जी.एन.एल./११२/११०८ नाशिक कोर्ट

मुद्रांक विक्रेत्याची सही

4 DEC 2024



सौ. रक्षावेन बेचर रावरीया  
 वय - ३८ वर्षे, व्यवसाय - व्यापार  
 पॅन नंबर - BDHPR 7832 J  
 आधार नंबर - ६०५८ ०९३३ ०२११  
 रा- ९, कृष्णदेव को.ऑप,हौ.सो., टकले नगर  
 जुना आडगांव नाका, पंचवटी, नाशिक-०३  
 यांसी

लिहून घेणार


श्री. प्रविण हरीभाई पटेल  
 वय- - ४९ वर्षे, धंदा- व्यापार,  
 पॅन नं. AKDPP 1669 D  
 आधार नं. ७०११ ६६५४ ९७७३  
 रा. ०५, राजश्री सदन अपार्टमेंट, टाकले नगर,  
 जुना आडगांव नाका, पंचवटी, नाशिक-०३

लिहून देणार

कारणे साठेखत करारनामा लिहून देतात ऐसा जे की...



१) मिळकतीचे वर्णन :- तुकडी जिल्हा नाशिक, पोट तुकडी तालुका नाशिक पैकी, महानगरपालिका हद्दीतील, मौजे- नाशिक या गावचे शिवारातील बिनशेती मिळकत यांसी सर्व्हे नंबर २९५/अ/१/१अ/७० यामधील पैकी प्लॉट नंबर ७० यांसी प्रत्येकी क्षेत्र ४९६.०० चौ.मी. यावर नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी मंजुर बांधकाम नकाशाप्रमाणे राजश्री सदन अपार्टमेंट या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका नंबर ०५ (पाच) यांसी क्षेत्रफळ ४०.६० चौ.मी. (बांधीव) तसेच लगतचे टेरेस चे क्षेत्र ५.०० चौ.मी. हि प्लॉट मिळकत.यांसी चतुःसिमा खालील प्रमाणे :-

पुर्वेस	-	मार्जिन स्पेस
पश्चिमेस	-	प्लॉट नं. ६
दक्षिणेस	-	मार्जिन स्पेस
उत्तरेस	-	पॅसेज व स्टेअरकेस





२) वर कलम १ यात वर्णन केलेली प्लॉट मिळकत श्रीमती. कमला प्रभाकर टकले यांचे मालकीची होती त्यांनी सदर मिळकत विकरीत करण्याचे उरवुन त्याअनुषंगाने सत्यम कन्स्ट्रक्शन्स तर्फे प्रोप्रायटर श्री. जाधवजीभाई लधाराम पटेल (पोकार) यांचे लाभात दिनांक ०४/०६/१९९७ रोजी विकसन करारनामा व जनरल मुखत्यारपत्र लिहून व मे. दुय्यम निबंधक साहेब, नाशिक -१ यांचे कार्यालयात दस्त नंबर ४६७०/१९९७ अन्वये नोंदवुन दिलेले आहे. सदर दस्तान्वये प्राप्त हक्क व अधिकारात सत्यम कन्स्ट्रक्शन्स तर्फे प्रोप्रायटर श्री. जाधवजीभाई लधाराम पटेल (पोकार) यांनी सदर प्लॉट मिळकतीवर इमरतीचे बांधकाम पुर्ण केलेले आहे. सदर इमारती मधील फ्लॅट नं. ५ विक्रीचा व्यवहार सत्यम कन्स्ट्रक्शन्स तर्फे प्रोप्रायटर श्री. जाधवजीभाई लधाराम पटेल (पोकार) यांनी श्री.हरीभाई वस्ताभाई पटेल यांचेशी निश्चित करुन त्यांचे लाभात फ्लॅट विक्री करारनामाचा दस्त दिनांक १६/०४/१९९८ रोजी मे. दुय्यम निबंधक, नाशिक - १ यांचे कार्यालयात दस्त नंबर ३४७७/१९९८ अन्वये नोंदवुन दिलेला आहे. सदर करारातील अटी व शर्तीची पुर्तता झालेपश्चात सत्यम कन्स्ट्रक्शन्स तर्फे प्रोप्रायटर श्री. जाधवजीभाई लधाराम पटेल (पोकार) यांनी हरीभाई वस्ताभाई पटेल यांचे लाभात डीड ऑफ अपार्टमेंटचा दस्त लिहून व मे. सह. दुय्यम निबंधक साहेब, नाशिक - १ यांचे कार्यालयात दिनांक १९/०५/१९९९ रोजी दस्त अनुक्रम नं.५२७३/१९९९ अन्वये नोंदवुन दिलेला आहे. अशाप्रकारे हरीभाई वस्ताभाई पटेल यांना सदर फ्लॅट मिळकतीबाबत मालकी हक्क प्राप्त झाले होते. हरीभाई वस्ताभाई पटेल यांचे दि. ०९/०४/२०११ रोजी नाशिक येथे दुःखद निधन झाले. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी सौ. समाबेन हरिभाई पटेल यांचे दि. १६/०६/१९९८ रोजी नाशिक येथे दुःखद निधन झाले. कै.हरीभाई वस्ताभाई पटेल व कै.समाबेन हरिभाई पटेल निधना पश्चात त्यांना कायदेशीर वारस मुलगा श्री. प्रविण हरिभाई पटेल व विवाहीत मुली १. सौ. रतन जिवराज पटेल २. सौ. प्रभा प्रदिप वावीया ३.सौ.योगिता रमेश पटेल हे असुन सदर वारसांव्यतीरिक्त कै. हरीभाई वस्ताभाई पटेल व कै. समाबेन हरिभाई पटेल यांना इतर कोणीही कायदेशीर वारस नाही. सदर वारसांना वर कलम १ यात वर्णन केलेल्या मिळकती बाबत वारसांकाने कायदेशीर हक्क व अधिकार प्राप्त झालेले होते. सदर






नाशिक यांनी पत्र क्रमांक जावक क्रमांक/ नगर रचना/ ०२८४ दिनांक २२/०५/१९९८ अन्वये बांधकाम पुर्णत्वाचा दाखला दिलेला आहे.


४) सत्यम कन्स्ट्रक्शन्स तर्फे प्रोप्रायटर श्री. जाधवजीगाई लघाराम पटेल (पोकार) यांनी राजश्री सदन अपार्टमेंट या नावाचा प्रकल्प महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप अॅक्ट, १९७० चे तरतुदीनुसार उभारलेला असुन महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप रूल्स नुसार खरेदीदारांचे हक्क, अधिकार व खुल्या जागा, सामाईक सुविधा घोषित करुन सदर इमारतीचे घोषणापत्र (डिक्लरेशन ऑफ अपार्टमेंट) मे. सह दुय्यम निबंधक साहेब नाशिक यांचे कार्यालयात दिनांक १३/०४/१९९९ रोजी दस्त अनु.क्र.३९३२/१९९९ अन्वये नोंदविलेले आहे. सदर घोषणापत्रानुसार लिहून देणार यांना सदर अपार्टमेंटमध्ये ६.९०% मतदानाचे व सामाईक मालकी हक्क प्राप्त झालेले आहेत.

५) लिहून देणार यांनी प्राप्त हक्क व अधिकारात कलम १ यात वर्णन केलेली फ्लॅट मिळकत अन्यत्र सोयीची मिळकत विकत घेण्याकामी तसेच त्यांच्या अन्य आर्थिक गरजांची पूर्तता करणेकामी विक्री करण्याचे ठरविले सदरची बाब लिहून घेणार समजल्यावरुन त्यांनी लिहून देणार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सदर मिळकत बघुन पसंत असल्याबाबत सांगुन सदर मिळकत विकत घेण्याबाबत स्वारस्य दाखविले. त्याप्रमाणे उभयतांचे दरम्यान सदर मिळकतीच्या व्यवहाराबाबत बोलणी झाली. लिहून घेणार हे सदर मिळकतीच्या आजच्या बाजारभावा प्रमाणे योग्य व वाजवी मोबदला देण्यास तयार झालेवरुन लिहून देणार यांनी कलम १ यात वर्णन केलेली फ्लॅट मिळकत लिहून घेणार यांना विकत देण्याचे मान्य व कबुल केले. सदर व्यवहारास अनुसरुन लिहून देणार हे प्रस्तुत साठेखत करारनाम्याचा दस्त लिहून घेणार यांचे लाभत आज रोजी लिहून देत आहेत.

६) लिहून देणार यांचे मालकी हक्कांबाबत संपुर्ण कागदपत्रांची लिहून घेणार यांनी पाहणी व तपासणी करुन पुर्ण खात्री करुन घेतलेली असुन सदरचे मिळकतीच्या स्वामित्वाबाबत लिहून घेणार यांनी खात्री करुन घेतलेली असुन त्यांची पुर्ण खात्री व समाधान झालेले आहे.



७) परिशिष्ट २ यात वर्णन केलेल्या फ्लॅट मिळकतीची उभयतांचे दरम्यान मोबदलाची उक्ती किंमत रक्कम रूपये रक्कम रूपये २५,००,०००/-






(अक्षरी रूपये पंचवीस लाख मात्र) इतकी ठरलेली असुन सदरची किंमत आजचे प्रचलित बाजारभावाने योग्य व वाजवी अशी असुन किंमतीवावत उभयतांचे दरम्यान काहीही तक्रार अगर वाद नाही. सदर ठरलेल्या संपुर्ण भरण्याची रक्कम लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना भरण्याच्या तपशिलात वर्णन केल्याप्रमाणे दोन साक्षीदारांसमक्ष दिलेली असुन तो भरणा लिहून देणार यांना मिळालेला आहे.

८) भरण्याचा तपशिल :-


रक्कम रूपये	तपशिल
रु. २,००,०००/-	अक्षरी रक्कम रूपये दोन लाख मात्र लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना दिनांक २९/११/२०२४ रोजीचा बँक ऑफ बडोदा, आडगांव नाका, नाशिक शाखेवरील मधुन आरटीजीएस सेवेद्वारे युटिआर नं. २०२४११२९९४८९९८४५ अन्वये अदा केले.
रु. २३,००,०००/-	अक्षरी रक्कम रूपये तेवीस लाख मात्र लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना कुठल्याही बँक अथवा वित्तीय संस्थेचे कर्ज प्रकरण करून अथवा स्वतःजवळील पैशांची तजवीज करून आज पासुन २ (दोन) महिने मुदतीच्या आत अदा करावयाचे आहेत.
रु. २५,००,०००/-	अक्षरी रक्कम रूपये पंचवीस लाख मात्र

वर नमुदप्रमाणे लिहून देणार यांना लिहून घेणार यांचेकडून कलम १ यांत वर्णन केलेल्या सदनिका मिळकतीचा भागशः मोबदला रकमेचा भरणा पावला.

- ९) कलम १ यात नमुद केलेल्या फ्लॉट मिळकतीचे डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखताकामी) आवश्यक असलेले संपुर्ण कायदेशीर दस्तऐवज उपलब्ध करून मिळकतीचा उर्वरीत मोबदला लिहून घेणार यांचे कडुन स्विकारून मिळकतीची निर्वेध खरेदी लिहून घेणार यांचे लाभात लिहून घेणार यांनी देण्याची जबाबदारी लिहून देणार यांनी अंगिकारलेली आहे. त्याकामी येणारा सर्व खर्च लिहून घेणार यांनी करावयाचा आहे.



- १०) कलम १ यात नमुद केलेल्या फ्लॅटचे मोबदल्याचा भागशः भरणा लिहून देणार यांना मिळालेला अरून उर्वरित भरणा फ्लॅट मिळकतीचे डीड ऑफ अपार्टमेंट नोंदविणेपुर्वि अदा करण्याचे लिहून घेणार यांनी मान्य व कबुल केलेले आहे. लिहून देणार यांना फ्लॅट मिळकतीचे मोबदल्यापोटीची संपूर्ण रक्कम मिळालेपश्चात लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना सदर फ्लॅट मिळकतीचा खुला व निर्वेध असा कब्जा प्रत्यक्ष फ्लॅट मिळकतीत जाऊन साक्षीदारांसमक्ष घ्यावयाचा आहे.
- ११) कलम १ यात नमुद केलेल्या फ्लॅटचे उर्वरित मोबरला रक्कमेचे प्रदान करणे कामी लिहून घेणार यांनी कोणत्याही बँक अथवा वित्तीय संस्थेकडून कर्ज प्रकरण करावयाचे असुन त्याकामी लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना सर्व सहकार्य करावयाचे आहे.
- १२) कलम १ यात नमुद केलेल्या मिळकतीचे खरेदीपुर्वी मिळकतीचे अनुषंगाने इतर कायदेशीर दस्तऐवजांची पुर्तता लिहून देणार यांनी करून द्यावयाची आहे. तसेच सदर फ्लॅट मिळकतीचे डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार यांचे लाभात लिहून व नोंदवुन देण्याचे लिहून देणार यांनी मान्य व कबुल केले आहे.
- १३) सदर मिळकतीचे प्रस्तुत दस्ताकामी तसेच मिळकतीचे डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) कामी लागणारा सर्व खर्च जसे की, स्टॅम्प, रजिस्ट्रेशन व अनुषंगीक संपुर्ण खर्च हा लिहून घेणार यांनी केलेला आहे व करावयाचा आहे.
- १४) डीड ऑफ अपार्टमेंट नोंदविलेपश्चात वीज मीटर सदरी व घरपट्टीस लिहून घेणार यांचे नाव वर्ग करून घेण्यास लिहून देणार यांची हरकत राहणार नाही. त्यासाठी आवश्यक ते कागदपत्र लिहून देणार करून देतील. मात्र याकामी करावा लागणारा संपुर्ण खर्च लिहून घेणार यांनीच करावयाचा व सोसावयाचा आहे.
- १५) कलम १ यांत वर्णन केलेल्या फ्लॅट मिळकतीचे अनुषंगाने प्रस्तुतचे साठेखत करारनामा लिहून घेणार व लिहून देणार यांना मान्य व कबुल असुन तो उभयतांवर, तसेच उभयतांचे वालीवारस, त्यांचे तर्फे हक्क






सांगणारे इसम, प्रतिनिधी यांचेवर कायमस्वरूपी बंधनकारक आहे व राहिल.

१७) कलम १ यात नमुद केलेली फ्लॅट मिळकत निर्वेध व बिनबोजाची अशी असुन सदर फ्लॅट मिळकत लिहून देणार यांनी गहाण, गहाण, दान, लिज, लिन, अन्नवस्त्र, बक्षिसपत्र, साठेखत करार, मुखत्यारपत्र अथवा अन्य कोणत्याही मार्गाने जडजोखमीत गुंतविलेली नाही. तसेच आजमितीस सदर फ्लॅट मिळकती बाबत कोणत्याही दिवाणी अथवा रेव्हेंयु न्यायालयात वादाचा विषय नसुन कोणत्याही कोर्टाचा मिळकती विक्री करू नये असा मनाई हुकुम नाही. सदर फ्लॅट मिळकतीचे निर्वेधपणाची शहानिशा करण्यासाठी लिहून घेणार यांनी त्यांचे वकीलांमार्फत कोणत्याही स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देऊन खात्री करण्याची संमती लिहून देणार यांनी दिलेली आहे. सदर मिळकतीच्या टायटल बाबत काही दोष आळल्यास त्याचे सर्वस्वी निवारण स्वखर्चाने करून देण्याची जबाबदारी लिहून देणार यांची राहिल. तसेच सदर मिळकतीचे खरेदीपावेतो लिहून देणार यांनी सदर फ्लॅट मिळकत ही निर्वेध व बिनबोजाची ठेवावयाची आहे. सदर फ्लॅट मिळकतीबाबत अन्य कोणत्याही त्रयस्थ इसमांबरोबर कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार न करण्याचे लिहून देणार यांनी मान्य व कबुल केलेले आहे.

१८) सदर करारनामा उभयतांवर बंधनकारक असुन उभयतांचे पश्चात संबंधीतांचे वालीवारसांवर बंधनकारक राहिल आणि त्या अनुषंगाने उभयंतात ठरलेल्या अटी व शर्तीनुसार भविष्यातही सर्व पुर्तता करणे व वेळप्रसंगी आवश्यक ते सर्व दस्त लिहून घेणार अगर त्यांचे वालीवारस यांचे लाभात अगर लिहून घेणार यांचे वालीवारस निर्देश करतील त्यांचे लाभात लिहून देणार अगर त्यांचे पश्चात त्यांचे वालीवारस कुठल्याही प्रकारची टाळाटाळ न करता लिहून व नोंदवून देतील.

१९) सदरचा व्यवहार हा लिहून घेणार व लिहून देणार यांच्यात झालेला हा पक्का करार (कन्क्ल्युडेड कॉन्ट्रॅक्ट) असा आहे.



येणेप्रमाणे सदनिका विक्री करारनामा लिहून घेणार व लिहून देणार यांनी उभयतांनी मान्य व कबुल करून, समजुन उमजुन दोन साक्षीदारांसमक्ष चह्या करून लिहून दिलेला आहे.

राज्य. 13



सौ. रक्षावेन वेचर रावरीया  
(लिहून घेणार)



श्री. प्रविण हरीभाई पटेल  
(लिहून देणार)






साक्षीदार

Identified By Me  
अथर्व प्रीमित

१. Beena  
वेचर रावरीया

२. Shu  
ओजस आदर



आयकर विभाग  
 INCOME TAX DEPARTMENT  
 RAKSHABEN BECHAR RAVARIA  
 GOVIND BHAVAN PATEL  
 16/03/1986  
 AKDPP1669D  
 Raksh.B

भारत सरकार  
 Government of India  
 रक्षाबेन बेचर रावरिया  
 Rakshaben Bechar Ravaria  
 जन्म तारीख/DOB: 16/03/1986  
 महिला/ FEMALE  
 Mobile No: 9890115485  
 6058 0133 0211  
 आधार, मेरी पहचान

NOTARY  
 A. S. RUMANE  
 DIST. NASHIK  
 23/6/2025

भारत सरकार  
 Government of India  
 प्रविण हरिबई पटेल  
 Pravin Haribhai Patel  
 जन्म तारीख/Year of Birth: 1976  
 पुरुष / Male  
 7011 6654 9773  
 आधार - आम आदमी का अधिकार

आयकर विभाग  
 INCOME TAX DEPARTMENT  
 PRAVIN HARIBHAI PATEL  
 HARIBHAI VASTA PATEL  
 02/02/1976  
 Permanent Account Number  
 AKDPP1669D  
 Signature

भारत सरकार  
 GOVT. OF INDIA  


NOTARY  
 A. S. RUMANE  
 REGD. No. 5361  
 MAHARASHTRA  
 Expiry Date  
 23/6/2025  
 GOVT. OF INDIA





0212698

प्रमाणपत्र क्रमांक / Certificate No.

महाराष्ट्र शासन  
GOVERNMENT OF MAHARASHTRA  
आरोग्य विभाग  
HEALTH DEPARTMENT



प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या स्थानिक क्षेत्राचे नाव  
नाशिक महानगरपालिका, नाशिक / NASHIK MUNICIPAL CORPORATION, NASHIK  
Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road, Nashik.

मृत्यु प्रमाणपत्र  
DEATH CERTIFICATE

(जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम, १९६९ च्या कलम १२/१७ आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यु नोंदणी नियम, २००० चे नियम ८/१३ अन्वये देण्यात आले आहे.)

(Issued under section 12/17 of the Registration of Births & Deaths Act, 1969 and Rule 8/13 of the Maharashtra Registration of Births and Deaths Rules, 2000.)

प्रमाणित करण्यात येत आहे की, खालील माहिती मृत्युच्या मूळ अभिलेखाच्या नोंदवहीतून घेण्यात आली आहे, जी की नाशिक महानगरपालिका तालुका नाशिक, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र राज्याच्या नोंदवहीत उल्लेख आहे.

This is to certify that the following information has been taken from the original record of death which is register for (local area/local body) Nashik Municipal Corporation of tahsil / block Nashik of District Nashik of Maharashtra State.

मृताचे पूर्ण नांव :

Full Name of Deceased : **HARIBHAI VASTA PATEL**

लिंग :

Sex : **Male**

मृत्यु दिनांक :

Date of Death : **09/04/2011**

मृत्युचे ठिकाण :

Place of death : **PANCHAVATI**

आईचे पूर्ण नांव :

Name of Mother :

**LAKHUBEN VASTA PATEL**

वडिलांचे / पतीचे पूर्ण नांव :

Full Name of Father / Husband :

**VASTA NATHA PATEL**

मृत व्यक्तीच्या मृत्युसमयीचा पत्ता

Address of the deceased at the time of death :

मरत व्यक्तीचा कायमचा पत्ता

Permanent address of the deceased :

**RAJAJI SADAN FLAT NO. 7 TAKLE NAGAR PANCHAVATI NASHIK**

नोंदणी क्रमांक :

Registration No. : **11300311**

नोंदणी दिनांक :

Date of Registration : **11/04/2011**

शेरा :

Remarks (If any)

**4299/69****1761**

प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक :

Date of issue : **21/5/2011**

Compared by

Copied by

Divisional Officer (Births & Deaths) Panchavati  
Nashik Municipal Corporation, Nashik

तथा and  
विभागीय अधिकारी  
Divisional Officer

नाशिक महानगरपालिका, नाशिक  
Nashik Municipal Corporation, Nashik

"प्रत्येक जन्म आणि मृत्युची घटना नोंदल्याची खात्री करा"

"Ensure Registration of every birth &amp; death"



प्रमाणपत्र क्रमांक / Certificate No

0241012



महाराष्ट्र शासन  
GOVERNMENT OF MAHARASHTRA  
आरोग्य विभाग  
HEALTH DEPARTMENT

प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या स्थानिक क्षेत्राचे नाव  
नाशिक महानगरपालिका, नाशिक / NASHIK MUNICIPAL CORPORATION, NASHIK  
Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road, Nashik.



मृत्यु प्रमाणपत्र  
DEATH CERTIFICATE

(जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम, १९६९ च्या कलम १२/१७ आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यु नोंदणी नियम, २००० चे नियम ८/१३ अन्वये देण्यात आले आहे.)

(Issued under section 12/17 of the Registration of Births & Deaths Act, 1969 and Rule 8/13 of the Maharashtra Registration of Births and Deaths Rules, 2000.)

प्रमाणित करण्यात येत आहे की, खालील माहिती मृत्युच्या मूल अभिलेखाच्या नोंदवहीत घेण्यात आली आहे. ती मृत्यु नोंदणी कार्यालय, नाशिक, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र राज्याच्या नोंदवहीत उल्लेख आहे.

This is to certify that the following information has been taken from the original record of death which is in the record of death which is in the register for (local area/local body) Nashik Municipal Corporation of tahsil Nashik of District Nashik of Maharashtra State.

मृत व्यक्तीचे पूर्ण नाव :  
Full Name of Deceased : **SAMABEN HARIBHAU PATEL**

लिंग :  
Sex : **Female**

मृत्यु दिनांक :  
Date of Death : **16/06/1998**

मृत्युचे ठिकाण :  
Place of death : **PANCHAVATI**

माईचे पूर्ण नाव :  
Name of Mother :

वडिलांचे / पतीचे पूर्ण नाव :  
Full Name of Father / Husband : **HARIBHAI PATEL**

मृत व्यक्तीच्या मृत्युसमयीचा पत्ता  
Address of the deceased at the time of death :

मयत व्यक्तीचा जायमचा पत्ता  
Permanent address of the deceased : **JANKAR SOCIETY TAKLE NAGAR PANCHAVATI**

नोंदणी क्रमांक :  
Registration No. : **348**

नोंदणी दिनांक :  
Date of Registration : **17/06/1998**

चिन्हे (If any)  
300/47  
४२  
नियम दिल्याचा दिनांक :  
Date of issue : **27/5/2011**



Divisional Registrar (Panchavati)  
Nashik Municipal Corporation, Nashik  
तथा and  
विभागीय अधिकारी  
Divisional Officer  
नाशिक महानगरपालिका, नाशिक  
Nashik Municipal Corporation, Nashik

Compared by  
Copied by

प्रत्येक जन्म आणि मृत्युची घटना नोंदल्याची खात्री करा

"Ensure Registration of every birth & death"

Safrakesh Paper-Tech, Oshar - M - 9822094620, E - samratem@gmail.com

१७  
१८८